

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व  
नाविन्यता विभाग (खुद्य) च्या  
आस्थापनेवरील १ (रोख लेखापाल)  
अस्थायी पदाला पुढे चालू ठेवण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग  
शासन निर्णय क्रमांक: अपदे- २०२४/प्र.क्र.११७/प्रशा-१  
२ रा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मादाम कामा मार्ग,  
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- ४०००३२.  
दिनांक: ०१ ऑक्टोबर, २०२४

### वाचा :

- १) वित्त विभाग शासन निर्णय, क्र.असंक-१००४/प्र.क्र.१२(भाग-२)/२००४/वित्तीय सुधारणा-१, दि. ०४/१०/२००४.
- २) वित्त विभाग शासन निर्णय, क्र.पदनि-२००१६/प्र.क्र.१६/आ.पु.क.दि.१८/०२/२०२२, दि. ०८/०२/२०२३, दि.३१/०८/२०२३, दि. ०६/९/२०२३ आणि २१/०२/२०२४
- ३) वित्त विभाग शासन निर्णय, क्र.पदनि-२००१६/प्र.क्र.१६/आ.पु.क.दि.०६/०९/२०२४
- ४) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय क्र.कौविउ-२०१६/प्र.क्र.४२७/प्रशा-१, दि. ४ मे, २०२२.

### शासन निर्णय :-

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (खुद्य) आस्थापनेच्या सुधारित पदाचा आकृतीबंधास संदर्भ क्र.४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये १ पद रोख लेखापाल (वेतन एस-१४:३८६००-१२२८००) हे अस्थायी स्वरूपाचे आहे. त्यामुळे सदर पदांस मुदतवाढ देणे आवश्यक आहे.

२. त्याअनुषंगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (खुद्य) च्या आस्थापनेवरील रोख लेखापाल (वेतन एस-१४:३८६००-१२२८००) या एका अस्थायी पदास दि. ०४/०५/२०२२ ते दि. २८/०२/२०२५ या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

३. सदर पदांवरील खर्च खालील लेखाशिर्षातून खर्ची घालण्यात यावा आणि हा खर्च सन २०२४-२०२५ या वर्षाकरीता मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा:-

### मागणी क्रमांक- झेड-२,

"२२५१ - सचिवालय - सामाजिक सेवा,  
०९० - सचिवालय,  
०९०(०१)(०१) - रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग,

४. हा निर्णय, शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आपुक,दिनांक दि.०६/०९/२०२४ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१००११५५८०७२६०३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अमेय गावडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. महालेखापाल १/ २ (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/ नागपूर.
२. सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचे वरिष्ठ स्वीय सहायक.
३. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
४. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
५. कोषागार अधिकारी. मुंबई.
६. वित्त विभाग (कार्यासन- व्यय-१३/ अर्थसंकल्प-१९), मंत्रालय, मुंबई.
७. रोख शाखा, , कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मुंबई.
८. निवडनस्ती (प्रशा-१).